SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

CIN: L17110MH1987PLC043970 19, Floor-3rd, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. **E mail**: <u>cssharadfibres2022@gmail.com</u> **Website**: <u>www.sharadfibres.co.in</u> Tel no.: +91-2266349000

Date: February 22, 2023.

To The Deputy General Manager, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Reg: Security Code No. 514402:

Sub: Publication of Un-audited Financial Results.

Dear Sir / Ma'am,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith copies of Newspaper advertisement of Un-audited Financial Results for the quarter ended December 31, 2022 published in the following Newspapers:

Navshakti (i.e. Marathi Newspaper) dated February 22, 2023
 Free Press Journal (i.e. English Newspaper) dated February 22, 2023

Kindly take the same on your record and acknowledge.

Thanking you,

Yours Faithfully, For SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

VINOD KUMAR Digitally signed by VINOD KUMAR TRIPATHI TRIPATHI 15:46:05 +05'30'

VINOD KUMAR TRIPATHI CHAIRMAN & EXECUTIVE DIRECTOR (DIN: 00798632)

Encl: A/a.



प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना अखेर न्याय

महापालिका सेवेत कायम होण्याचा मार्ग सुकर


नवी मुंबई : महापालिकेत ठोक मानधनावर गेली अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रकल्पग्रस्त कायम आस्थापनेवर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कागदपत्रे छाननी केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत रूजू करून घेण्याबाबतच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून प्रशासनात सहा महिन्यांच्या मुदतीवर ठोक मानधनावर काही कर्मचारी घेण्यात आले. हे

कर्मचारी प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत. महापालिकेच्या सेवेत कंत्राटी स्वरूपात काम करताना अनेक कर्मचाऱ्यांना १० ते १५ वर्षे उलटून गेली आहेत. वयोमर्यादा उलटल्याने अनेकांना सरकारी भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार अशा प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना नाही. प्रकल्पग्रस्त कोट्यातून महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी करण्याची मागणी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या १६३ प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले जाणार आहेत. प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांसोबतच महापालिकेच्या सेवेत इतर



महापालिकेतील 883 प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश नगररचना विभागामार्फत ठाणे जिल्हाधिकारी प्रशासनाला मिळाल्या होत्या.

त्यानुसार मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रशासनाने या सर्व कर्मचाऱ्यांचे कागदपत्र पडताळणी करून महापालिका प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे.



भाईदर : मीरा-भाईंदर शहरात पंडित भीमसेन जोशी हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यास देण्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या वतीने अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भाईंदर पश्चिमेला असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा तसेच अपुरे डॉक्टर व कर्मचारी यामुळे योग्य वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. हे रुग्णालय खासगी संस्थेला देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही. तसेच कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिला जात नाही. हे रुग्णालय ठाणे महापालिका रुग्णालयाप्रमाणेच खासगी संस्थेला चालवण्यास देण्याचा प्रस्ताव आमदार गीता जैन यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दिला आहे. त्याला आरोग्य मंत्री यांनी प्राथमिक होकार सुद्धा दर्शवला.

शासकीय रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यास देण्याच्या विरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने भाईंदर मालमत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री

Kotak Mahindre

भीक मागून गोळा झालेला पैसा कार्यालयात दिला

शहरातील गोरगरीब मजूर व गरीब आदिवासींचे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षातही पाणी, रस्ते, वीज, शौचालय, वनजमीन नावावर न होणे, घरकुल, घराखालील जागा नावे न होणे अशा अनेक समस्यांना गरीबांना तोंड द्यावे लागत आहे, असे सुलतान पटेल म्हणाले. यावेळी स्नेहा पंडित, सुलतान पटेलसह पदाधिकाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करत भिकेत मिळालेली रक्कम तहसीलदार कार्यालयात शासनाला देण्यासाठी जमा केली.

पश्चिमेच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढून अप्पर तहसीलदार नंदकिशोर देखमुख यांना निवेदन देण्यात आले.

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंटणीकत कार्यालय :- २७ बीकेसी.सी २७.६ जी प्रभाग, वांदे कर्ला कॉम्प्लेस, वांदे (प.), मंबई -४०० ०५१

शाखा कार्यालय : ॲदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिव्हरी व्हिलेज येथे सुद्धा आहे

🔶 निवडक नरेंद्र कृष्णा पाटील यांचे निधन

वसई : वसई पूर्व येथील बहुजन विकास आघाडीचे एक प्रमुख नेते, तथा वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र कृष्णा पाटील यांचे मंगळवारी त्यांच्या वसई येथील राहत्या घरी वयाच्या ६२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वसईच्या पाचुबंदर स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले काही महिने ते आजाराशी सामना करीत होते. उपचारादरम्यान मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ४.३०वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आ. हितेंद्र ठाकूर, आ क्षितिज ठाकूर, आ. राजेश पाटील, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक, माजी महापौर नारायण मानकर व प्रवीण शेट्टी आदींनी पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वना केली. त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता, दोघे विवाहित भावंडे, दोन विवाहित मुली, जावई असा मोठा परिवार आहे.

सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने क्रीडा स्पर्धा

उल्हासनगर : सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्या स्पर्धेचे उद्घाटन कंपनीचे व्हाइस प्रेसिडंट मिलींद

३० लाखांच्या एमडीसह चौघांना एपीएमसी पोलिसांकडून अटक

नवी मुंबई : मणीपूर येथून वसई येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी जाणाऱ्या चौघांना एपीएमसी पोलिसांनी सापळा लावन अटक केली आहे. अलाउद्दीन मोहम्मद फजुरुद्दीन मौलाना (२६), अब्दुल कलाम मोहम्मद अबोलोन (५१), मोहम्मद मुकिम यासीन सिद्धीकी (४०) आणि फैयाज साफिक अहमद (३०) अशी या कारवाईत अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी या चौघांजवळ सापडलेले २५० ग्रॅम

लाच म्हणून स्वीकारली दारू!

वनविभागाचे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

पालघर : १० हजारांची लाच आणि दारूच्या मागणीपैकी

७६० रुपयांची दारू स्वीकारताना लाचलुचपत विभागाने

वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

एका बांधकाम व्यावसायिकाकडे मॅनेजर म्हणून काम करत

असलेल्या व्यक्तीचे एक प्रकरण वनविभाग वाडा येथे

एनएकरिता ना हरकत दाखला मिळणे कमी पंचनामा करणे

प्रलंबित होते. त्याला ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात

विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णू पोपट सांगळे वाडा

वनविभाग कार्यालयात वनपाल म्हणून कार्यरत आहेत. सदर

प्रकरणात दहा हजार रुपये रोख आणि दारू अशा लाचेची

मागणी केली होती. त्यापैकी दारू स्वीकारताना लाचलुचपत

अमली पदार्थ विक्रीस

आलेले दोन आफ्रिकन

नागरिक अटकेत

नवी मुंबई : खारघर सेक्टर- तळोजा जेल रोडकडुन टाटा

विभागाने या आरोपींना अटक केली आहे.

लाच स्वीकारण्यात आली.

वजनाचे ३० लाख रुपये किंमतीचे मेथाक्युलॉन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच त्यांनी मेथाक्यलॉन हे अमली पदार्थ नेण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ- १ चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

एपीएमसी परिसरात काही व्यक्ती मेथाक्युलॉन हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांना

आहे. ॲसिड फेकल्यानंतर कार चालक

भरधाव वेगाने निघून गेला. रविवारी दुपारी

ही घटना कल्याण पूर्व भागातील

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही

मालक, जेन फर्नांडिस उर्फ डिसील्वा

यांच्या खालील लिखीत अनुसूचीमध्ये

अधिक विवरणीत मालमत्तेमधील सर्व

त्यांचे अविभाजीत शेअर संबंधात

सर्व व्यक्तींना सदर मालमत्ता वा

कोणत्याही भागामध्ये मालक यांचे

अविभाजीत शेअर यांच्या संदर्भात

कोणतेही दावे असल्यास वा हितसंबंध

असल्यास तसेच विक्री, अभिहस्तांकन

गहाण, न्यास, धारणाधिकार, भेट,

प्रभार, ताबा, वारसा, भाडेकरार,

वहिवाट, देखभाल, सुविधाधिकार वा

अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर

सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४

दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरितांना

सदर लिखीत स्वरूपात सादर करणे

हक्कांची पडताळणी करत आहोत.

सूचकनाका येथे घडली.

मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वासिम शेख, निलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने गत १६ फेब्रवारी रोजी रात्री एपीएमसीतील मॅफको मार्केट वारणा सर्कल येथे सापळा लावला होता. त्याठिकाणी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अलाउद्दीन, अब्दुल कलाम, मोहम्मद मुकिम आणि फैयाज हे चौघे गोल्डन रंगाच्या होंडा सिटी कारमधून आले असता, पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतले.

कल्याणमध्ये प्रवाशांनी गाडीतून ॲसिड फेकल्याने पादचारी जखमी

कल्याण : कल्याण पूर्वेतील सूचक नाका **OSE** State Bank of India भागातून पायी चाललेल्या एका एसएआरबी ठाणे (११६९७) : १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर एका सफेद इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे पश्चिम ४०० ६०४, शाखोचे ईमेल आयडी : sbi.11697@sbi.co.in दूरध्वनी क्र. (कार्यालय) : ०२२-२५८०६८६१ रंगाच्या गाडीतून प्रवाशांनी ॲसिड ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (नियम ८(१) पाहा) फेकल्याने पादचारी गंभीररीत्या भाजला

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (क्र. ३/२००२) अनुसार व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्रीम. प्रिती जेना व श्री. सौंमीत रांजण जेना यांना सूचनेत निर्देशित रक्कम रु. ५१,३५,२२४/– (रु. एकावन्न लाख पसतीस हजार **दोनशे चोवीस मात्र) दि. २४.०७.२०१८** अनुसार सदर सूचनेच्या स्विकृती तारखोपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी **मागणी सूचना दि. २४.०७.२०१८** रोजी जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ यांच्या नियम . सहवाचन सदर ॲक्टच्या उप-अनुच्छेद १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा कर्जदार श्रीम, प्रिती जेना यांच्या संबंधात ताबा घेतला आहे

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा करू नये व असे कोणतेही व्यवहार हे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या प्रभारांतर्गत रक्कम ५१,३५,२२४/-(रु. एकावन्न लाख पसतीस हजार दोनशे चोवीस मात्र) व दि. २४.०७.२०१८ अनुसार व त्यावरील व्याज व अन्य प्रभार रक्कमेच्या अधीन असेल.

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीं अंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे विवरण सी-५ व डी-५ सपर बिल्ट अप क्षेत्रफळ १७१.२०

| 10 x | 91. 116 91 91 91 91 |
|--|---------------------------|
| ४१/५एफ१एफ२ व ४१/५एफ१एफ३, गाव पंचायत चिकालीम, योग्य | तो अविभाजीत शेअर जमिन |
| धारक ५ वा मजला, खुली टेरेस १५८.१८ चौ. मीटर व मधला पार्किंग स्त | लॉट क्र. १० येथील हाऊसिंग |
| कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात कलर्स संबंधात प्लॉट क्र. २३, सर्व्हे क्र. ४६/१, | , नाक्वीलीम, दाबोलीम गाव |
| येथील मालमत्ता. | |
| दिनांक : २०.०२.२०२३ | प्राधिकृत अधिकारी |
| ठिकाण : गोवा | स्टेट बँक ऑफ इंडिया |

ई-लिलाव विक्री सूचना-डेक्स-वीन पॉलीमर्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनातील)

इत्योल्व्हेन्सी ऑण्ड बॅंकरप्टमी कोड २०१६ आणि त्या अंतर्गत विनियमन अन्वरंगतमाम जनतेम यादारे मचना देण्यात येते की खाली दिलेल्या तक्तामध्ये नमूद मिळकत आणि मत्ता वेबसाईट https://ncltautcion/ ई-प्रॉक्युअरमेंट टेक्नोलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायगर auctiontiger.net मार्फत सेवा पुरवठादार मे.

लिलाव व विक्रीसाठी जाहीर सुचना तिभूती अंमलबजावणी कायदा २००२ च्या नियम ८(६) च्या तस्तुदीसह वाचित प्रतिभूती आणि वित्ती रालमत्तांची पुर्नरंचना आणि प्रतिभूती कायदा २००२ अंतर्गत स्थावर माल्यस्त्रेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्रूी. वाचित प्रतिभती आणि वित्तीर भाषा भाषा दे रहा गांव सामग्रे के साम करते हैं। जिसके के साम करते के साम करते के साम करते के साम करते के साम का अग्रे की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता प्रतिभूत धनकोंकडे गहाण आहे आणि ज्याचा भौतिक तावा कोटक महिंद्रा बैंव लिमिटेडच्या (केएमबीएल) प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे, **स्मॉल विझनेस फिनक्रेडीट इंडिया प्रा.लि**. **(एसवीएफसी)** द्वारे त्यांच्या पक्षात कण अभिहस्तांकनाच्या अनुषंगने, श्री. मोहम्मद समशुद्दीन अकबर आणि श्रीमती अलम एस. अकबर यांच्या कडून केएमबीएल, प्रतिभूत धनको यांना देव खाते क्र. पीआर००३९३९३२ अंतर्गत रक्कम आणि प्रभारास संपूर्ण वसूलीपर्वंत दि. १७.०२.२०२३ पासून लागू भविष्यातील व्याजुषह दि. १६.०२.२०२३ रोजी अनुसार ग १,०१,९५६.५७ (एकतीस लाख एक हवार नेऊरो छप्पन आणि सत्तावन्न पैसे मात्र) च्या वसूलीकतीता दि. २७.०३.२०२३ ोजी दु. १२.०० वा. ते दु.०१.०० वा. दरम्यान ५ मिनिटाच्या अमर्याद विस्तारासह मालमत्ता ''जशी आहे वी आहे '', ''जश आहे तेथे आहे '' आणि ''जे काही आहे'' या आधारावर विक्री करण्यात येईल. **दुकान क्र. ७६ साठी राखीव किंगत असेल : – २.** ११,००,००० / – (रुपये अक्ता लाख मात्र) आणि दुकान क्र. ७६ साठी **इसारा रक्कम असेल :– २.** १,१०,००० / – (रुपये एक लाख दहा हजार फक्त), **दुकान क्र. ७७** साठी आरक्षित किंमत असेल - रु. १८,००,०००/- (रुपये) अठरा लाख फक्त) आणि **दकान क्र. ७७ साठी इसारा रक्कम असेल :-** र ,८०,०००/- (एक लाख ऐंशी हजार रुपये फक्त), आणि के वासी सह इरठे सादर करण्याची शेवटची तारीख २४.०३.२०२३ ध्याकाळी ६:०० पर्यंत आहे. (भा.प्र.वे.) **ालमत्तेचे वर्णन:-पोस्टाचा पत्ता:-** दुकान क्र. ७६ आणि ७७, तळमजला, वृंदावन, जा+३ सीएचएसएल, प्लॉट क्र. ५२ सेक्टर-९, नवी मुंबई-४०१२०६. **अधिक तपशिलवार वर्णन :-** प्लॉट ५२, सेक्टर-९, खंडा कॉलनी, नवीन पनवेल, नवी मुंबई - ४१०२०६ येथे स्थित वुंदावन (जी+३) को.ऑप.हाऊ.सोसा. नावाच्या इमारतीतमधील तळ मजल्यावरील दुकान क्र. ७६ आणि ७७ . प्लॉट ५ लीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तर : ११ फूट. रुंद रस्ता, दक्षिण: भूखंड क्र. ४७ ते ५१, पूर्वे: प्लॉट क्र. ४२ ते ४६, पश्चिम : २५ ीटर रुंद रस्ता प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्याच्या सेक्शन १३ च्या सब–सेक्शन (८) च्या तरतुदींकड आपके नारमाया राजन कार्यात. ऋणकोचे लक्ष वेधण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे सार्वजनिक आणि विशेषत: कर्जदार कृपया लक्षात घ्या की जर येथे नियोजित लिलाव कोणत्याही कारणास. अपयशी ठरला तर, प्रतिभूत धनकोने प्रतिभूत धनकोच्या विवेकबुद्धीने खासगी कराराद्वारे विक्रीच्या मार्गाने सुरक्षा हित लागू केत असेल. विक्री अंतर्गत असलेल्या मालमत्तेबाबत कोणतेही स्पष्टीकरण/आवश्यकता असल्यास, बोलीदार संपर्क करू शकता थी. एग्नेल पिल्लई (+९१ ८९७६९२९६८५), श्री. पुष्कर दाणी (+९१ ८१०८३८३६१३.), श्री. गुरपाल सिंग (+९१ ८९७६८९८२१२) / श्री. राजेंद्र दहिया (+९१ ८४४८२६४५१५). orocciter()) आ राज्य सुरुवार्ग () एक प्रार्थ का प्रिया के देख महिंद्रा बँक <u>WWW.KOTAK.COM AND /OR ON</u> <u>HTTPS://BANKAUCTIONS.IN/</u> वर संकेतस्थळ अर्थात <u>HTTPS://WWW.KOTAK.COM/EN/BANKAUC-</u> TIONS.HTML मध्ये प्रदान केलेल्या या लिंकचा संदर्भ घ्या.

प्राधिकत अधिकारी, कोटक महिंदा बँक लि. ठिकाण:- मुंबई दिनांक : २२/०२/२०२३

🛯 🔼 पंजाब नैझनल बैंक सर्कल शास्त्र केंद्र, मुंबई शहर,

१८१-ए१, १८ वा मजला, 'ई' विंग, मेकर टॉवर, कफ परेड, मुंबई ४०० ००५ दूरध्वनी:- ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ई-मेल: cs6041@pnb.co.in

ताबा सूचना

न्याअर्थी अधोस्वाक्षरीकर्ता पंजाब नैशनल बँकचे अधिकारी या अधिकाराने, सिक्युरिटायझेशन आपि रिकन्टुक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३० .१२ .२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/ गहाणदार/ श्रीमती रुपाली रवींद्र बापट, आणि श्री. सुधाकर गोविंद देशपांडे, आणि श्री दीपक दिलीप सोनी यांना सूचनेमध्ये नमूद रक्कम ४७,८३,४५०.६६ /- (सत्तेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपये सहासष्ट पैसे ात्र) आणि ०१.१२ .२०२२ पासन थकबाकी त्यावरील व्याज सचना मिल

| | व्हाइस प्रासंडट मिलाद | ३५ भागात मथाक्युलान या | कन्सर हास्पिटलकड जाणाऱ्या | आवश्यक आहे अन्यथा कोणतेही सदर | मार्फत ई-लिलावाद्वारे वि | | म. इ-प्राप्युअरमध | ८ टक्सालाजाज (ला | אנש (שויאיי נושיול | मात्र) आणि ०१.१२ .२०२२ पासून थकबाकी त्यावरील व्याज सूचना मिलाल्यापासून ६० दिवसाच्या आत भएण्यास सांगितले होते. | | |
|--|--|--|---|--|---|---|--|--|--|--|--|--|
| | भंडारकर यांच्या हस्ते | अमली पदार्थाची विक्री | रोडवर दोन परदेशी नागरिक | and | | Tabletz Chitz Maret Healthed | १८.०३.२०२३ रो | जी द. १.०० वा. ते व | . २.०० वा. | | | |
| | करण्यात आले. यावेळी | करण्यासाठी आलेल्या दोघा | मॅथाक्यलॉन हे अंमली पदार्थ | | इअरच्या अंतिम तारीग | ब | | | | | | |
| | 10.1 0.40 CORD ROM TO THE PROPERTY ROM CONTRACT RA | · · · · | | | निरीक्षण तारीख आपि | ग वेळ | and the second second second second | | | | | |
| | | | | | | | > | | | | | |
| | | | 3 | | | | | | / | | | |
| $ y_{i} y_{i} z_{i} z_{$ | बी.पी.कार्वा (व्हाइस प्रेसिडंट | रविवारी दुपारी सापळा लावून | मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. | | मत्ता सच | | | | मआयडासा, अबरनाथ | | | |
| $ \frac{1}{\sqrt{2}} \frac{1}{2$ |), ए.के.सहेल, आनंद ठाकुर | अटक केली आहे. | त्यानुसार गत रविवारी पथकाने | | मत्ता संच- तपशीलव | ार विवरण आणि | | | | | | |
| | (जनरल मॅंनेजर), राजा | अॅनी चिमेजी बेन्जामिन | तळोँजा जेल रोडकडन टाटा | | COULT INTERCENT | | | | | | | |
| | | | | | | | | 9 | | | | |
| | | | - | | | गाण वळ | 104.00 | , | ંવા. | * | | |
| | | | | | | ग्त रक्षम | | | | | | |
| | | | | वाद्र सा तालूका अधरा यथाल | | | add the fair a g | - ye shta her | | | | |
| And a second a se | प्रामुख्याने उपस्थित होते. | शाखेने त्यांच्या जवळ असलेले | बेन्जामिन व प्रिन्स एनडी | | किमान बोली वाढ रह | नम | मत्ता संच ४ - १ ल | नाख | | | | |
| | शहाड येथील सेंच्यरी रेयॉन | समारे ५ लाख ६५ हजार रुपये | अॅडविन न्यडे हे दोघे | मुंबई | | | | | | | | |
| | 3 | 5 | 3 | - | | | | | | | | |
| Appart of Anter Appart of Anter A | and the second sec | 5 | | | | | र राजा मिला रूजा | 2.122 NOI / OILCOM | 20/10/10 2010 10/10 | ····· | | |
| | | | | | | | | | | 📕 🦛 Indian Dauly | | |
| Arisi Fixul Sirellarian Arise Arise I and Arise | | | 5 | 10 December 100 De | | | | ाके, राम बाग गल्ली, ए | सन्ही रोड लगत, मालाव | इंडियन बक 🚱 Indian Bank | | |
| | क्रीडा स्पर्धा आयोजित | कुठून आणले ? तसेच ते | आफ्रिकन नागरिकांची धरपकड | | (11(44), 342 000 | ~ 40 44 (144) (1 | | | सही/- | A इलाहाबाद ALLAHABAD | | |
| pickace < | करण्यात आली आहे. यामध्ये | कुणाला विक्री करण्यासाठी | केली. | | | | | | | | | |
| start article | क्रिकेट. फटबॉल. खो-खो. | आले होते. याबाबत अधिक | | | | | | | | that the second se | | |
| | | | जाहिर सचना | | | | कार्यालय येथे | थेः १०५, लॉटस् बिझ | ोस पार्क, राम बाग गल्ली | , परिशिष्ठ– ४–ए (नियम ८(६) ची तरतूद पहा) | | |
| Aligned part of the second part of the | - | | | sact prastar all guidancom | | | एसव्ही रो | ड लगत, मालाड (पा | चम), मुबई-४०० ०६२ | स्वायर मालम तज्या विक्रायगरता विक्रम सूचना | | |
| Number of the stand in the | | खारवर सक्टर- ३५ मवाल | | | | | | | | | | |
| And we wanted bigs and point | | | | शरद फ | ायबर्स अँड य | ार्न प्रोसेस | र्स लिमिटेः | ड | | | | |
| Product | जनसंपर्क अधिकारी मेहूल | | | | | | | | | | | |
| the difference of the second se | लालका यांनी दिली. | | | | | | | | | | | |
| runnen i ware and a manine spectra and manine spectra and manine spectra and manine spectra a | | 5 | | | | | | | | ०१.१०.२०२२ रोजी अनुसार करार निर्दिष्ट दराने पुढील व्याजासह रु.२२,८१,७१, ८६४.९७/– (रुपये बावीस कोटी | | |
| $ \frac{1}{\sqrt{2} \operatorname{erricle}} \frac{1}{\sqrt{2} erricle$ | | | | भाग – ॥ ३१ ाडसबर, २०२२ राजा सपलल्या तिमाहासाठा नफा आणि ताट्याच विवरण जोटप्रम | | | | | | | | |
| Appendix 2 particular (2) services of the service service service service services (1) services | मचना | | | ३१ डिसेंबर, २ | १०२२ रोजी संपलेल्या तिमा | हीसाठी अलिप्त वि | त्तीय निष्कांचे विवर | ण | | | | |
| view and ward ward ward ward ward ward ward war | | मुलगा सित्वको स्वामा जगम याचसह ६०२, शिल्पा अपार्टमेंटम शंकर घाणेकर मार्ग प्रभादेवी दाटर मंबर्ड | | | | | | | रु. लाखात | | | |
| $ \begin{array}{c} \frac{1}{1} \left(\frac{1}{1} 1$ | | ४०० ०२८ राहतो आणि याद्वारे असे जाहीर करीत | the second | | | | | | | | | |
| augit equal yang ang ang ang ang ang ang ang ang ang | | | | क्र. संपर्णारा कालाववा महान्याचा संख्या नमूद् | | - | | | E BASE PROPERTY AND A DESCRIPTION OF A D | | | |
| a field jak irjanfin jak irjanfin jak i jak jak jak jak jak jak jak jak jak jak | | | | | A | <u> </u> | 100 III III III | 1 1 | 1 1 1 | | | |
| strict argent argent synk argent synk argent argent synk argent | इकिटी शेअर्स संदर्भातील शेअर प्रमाणपत्र हे | | | | ş | ş | ş | 9 | 8 | ३) श्री. चांक्य अरविंद धांडा, डी-१, रुणवाल पार्क, एस टी रोड, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१. | | |
| And a strate with a ward with a strate with a | हरविले आहे/ गहाळ झाले आहे आणि | | | | | - | - | - | | | | |
| and provide a divert a scale of a final divert and a scale divertises of a scale divertise of a scale div | | | मानले जाईल. | | पवादात्मक (९५.०७१ |) (१.९६९) | (१.३४०) (| १०९.१६५) (२३ | ६४३) (४०.०२२) | | | |
| MHC MHCat Stature MHCat MHCat <th< td=""><td>more filter part and in to something in the loss sector of the part and</td><td></td><td></td><td></td><td>गपवादात्मक (९५.०७१४०</td><td>(232,5)</td><td>(8,3%0) (</td><td>१०९.१६५) (२३</td><td>(80.08)</td><td>ई-लिलाव पद्धतीने विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या मालमत्तेचे विशिष्ट तपशील खाली दिले आहेत.</td></th<> | more filter part and in to something in the loss sector of the part and | | | | गपवादात्मक (९५.०७१४० | (232,5) | (8,3%0) (| १०९.१६५) (२३ | (80.08) | ई-लिलाव पद्धतीने विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या मालमत्तेचे विशिष्ट तपशील खाली दिले आहेत. | | |
| $\begin{aligned} & - rate constraints (rational constraints)) = rate rational constraints (rational constraints) = rate rational constraints (rate rate rate rate rate rate rate rate $ | | | | आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#) | | | | (I | | | | |
| ATURIX (HARA) MIP ARIE WRITE Sing Article Hara | | The second secon | | | गपवादात्मक (९५.०७१ |) (१.९६९) | (१.३४०) (| १०९.१६५) (२३ | ६४३) (४०.०२२) | | | |
| (Hard) XHUYDRA R. 4/28/54, [a] Rive R. (Hard) XHUYDRA R. 4/28/54/54/54/54/54/54/54/54/54/54/54/54/54/ | | | | | ग्री नफ/ तोटा (९५.०७१४० |) (१.९६९) | (१.३४०) (| १०९.१६५) (२३ | ६४३) (४०.०२२) | · · · · · · · · · · · · · · · · · · · | | |
| $\frac{1}{2} Ct St St$ | | कायदेशीर वारसदार सामिल आहेत, जर माझ्या संमति | ई ७७२ ए च्या भूखंडावर स्थित ''रामकृष्ण नगर | | | | | | | | | |
| Hear: 1, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, | | | सूर्यकिरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी | Manufactory of International | | ४३६.६४ | ४३६.६४ | ४३६.६४ ४ | ६.६४ ४३६.६४ | | | |
| anulgi azuthi szulai atter il szt. yunurus aalaaçtitat illa atter il atter il szt. yunurus aalaaçtitat illa alaitater illa atter illa atte illa atte illa atter illa atter illa atter illa atter | संख्या : १७५. | | | | माणे राखीव | | | | | रु. १.०० लाख १४.०३.२०२३ सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वा. आम्हाला माहीत नाही | | |
| Hq H(a h)[0/lif]Hq H | | जबाबदारीवर फौजदारी आणि दीवाणी कायद्यांतर्गत | | | | | | | | | | |
| Mit für dir dir dir dir dir dir dir dir dir di | | | | (अखंडीत आणि खंडित कामकाजासाठी | | | | | | | | |
| Hullarian atualian atualian <t< td=""><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></t<> | | | | | | | | | | | | |
| xHundra autor years | | चरणजीत सिंग चंदरपाल ॲडव्होकेट, | | 2 5 | | | | 6.3 | 2 A B | कृपया ibapiop@mstcecommerce.com आणि इरठे स्थितीसाठी कृपया ibapifin@mstcecommerce.com वर | | |
| करण्यात येईल. कातासल भारत सरकार पता ३००/१ ए आणि २, ऋषभ अगार्टमेंट्स ऑफ एस. के बोले सेंड श्रम क्रयार्ट संपर्क एस. के बोले सेंड श्रम क्रयां संपर्क एस. के बोले संपर्क सही/- येदां संपर्क सही/- विनोद विपाठ तराह्य प्रयास कं क्र श्रम क्रयां संपर्क तराह्य प्रयस कं क्र श्रम क्रयां संपर्क सही/- तराह्य श्रम क्रयां संपर्क तराह्य श्रम कं क्र श्रम कं क्र श्रम कं क्र श्रम कं क्र श्रम कं क सहा कारहा | प्रमाणपत्र जारी करण्याची पुढील कार्यवाही | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सीनि. स्टैण्डिंग | रोजी शेअर प्रमाणपत्र क्रमांक २० अंतर्गत | टांपा: ए. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अत ३१/१२/२०२२ रोजीसच्या अलिप्न तिमाही निष्कर्षांच्या तर | दर डिस्कलोजर रिक्वायरमेंटस पशिलवार विवरणाचा एक उन | रंग्युलेशन्स, २० रा आहे, तिमाही वि | १५ च्या रंग्युलेशन ३ ात्तीय निष्कर्षांचे संपर्ण | ३ अतगंत स्टॉक एक्स विवरण स्टॉक एक्सचेंद्र | चजकडे सादर केलेल्या सच्या वेबसाइटस आणि | | | |
| <i>dom</i> up: <u>ij</u> aş v(n) < 0 < 0 < 0 < 0 < 0 < 0 < 0 < 0 < 0 < | करण्यात येईल. | | | सूचिबध्द मंडळाची वेबसाईट (www.sharadfibres.co.in) | आणि या पोर्टलशी संबंधित स्पष्टीकरणासाठी, कृपया हेल्पलाइन क्रमांक १८००१०२५०२६ आणि ०११-४११०६१३१ | | | | | | | |
| दिनांक : २३ फेब्रुवारी २०२३ हिल क. ९८८१६६०४३७ दिनांक : २२ फेब्रुवारी २०२३. अर्जदार : टेली. : २४३२८९४९, २४३६६२५४ महेश एल. मोटवानी ठिकाण: मुंबई विमाठी तांग पुंबई विमाठी तारी प्राप्त के प्राप्त के राज्य गांग के प्राप्त के राज्य गांग के राज | ठिकाण : मुंबई | | | बी. लेखा धोरणामधील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण | सर्वसमावेशक उत्पन्न किंवा अ | य कोणत्याही संबंधि | त वित्तीय बाबींवरील पौ | | | | | |
| अजदार: टला: २४३२८९४९, २४३६६२५४ सहर/ प्. साटवाना ठिकाण: मुबई विनाद प्रियाली तारीख: २१.०२.२०२३ सही/- | | सेल क्र. ९८२१६४०४३७ | | | | | | | सही/- | | | |
| भगरूप्त्र भगराज्ञ ताराभार स्वार अविकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक | | | | | | | | अध्यक्ष आ | | तारीख : २१.०२.२०२३ सही/- | | |
| | फारूख फाराझ तारापार | entri - Grananonandel /4@rednimal.com | | second and a second to the second | | | | | | ाठकाण : मुंबड्र्राधकृत अधिकारी, इंडियन बॅंक | | |



SYMBOLIC POSSESSION NOTICE

HHEGRN00322503 was issued by undersigned on behalf of Indiabulls Housing Finance Limited, secured creditor, to Lata Suresh Wadhwa, Ashish Developers, Ankit Suresh Wadhwa, Ashish Suresh Wadhwa, Wadhwa Buildcor Pvt. Ltd ("Borrower(s)/Co-Borrower(s)") to provide information to the undersigned regarding other legal heir(s) of Late Suresh Lokhomal Wadhwa (HUF) within Seven) days from the date of receipt of the said notice. As you the Borrower(s) Whereas Co-Borrower(s) have failed to provide the legal heir details it is hereby assumed by the undersigned that there are no other legal heir(s) of Late Suresh Lokhoma Wadhwa (HUF) apart from the above mentioned Borrower(s)/Co-Borrower(s) For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Place: THANE

AUTHORISED OFFICER

PUBLICATION

Notice dated 17.01.2023 in Loan Account No. HLAPLOW00174970 and

Notice dated 24.01.2023 in Loan Account No. HLAPVSH00388686 way issued by undersigned on behalf of Indiabulls Housing Finance Limited, secured creditor, to Sun Barcode System (Through Its Proprietor) And Pramila Atul Pradhan ("Borrower(s)/Co-Borrower(s)") to provide information to the undersigned regarding other legal heir(s) of Late Atul Prakash Pradhar vithin 7 (Seven) days from the date of receipt of the said notice. As you the Borrower(s)/Co-Borrower(s) have failed to provide the legal heir details it is hereby assumed by the undersigned that there are no other legal heir(s) of Late Atul Prakash Pradhan apart from the above mentioned Borrower(s)/Co-Borrower(s) For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED AUTHORISED OFFICER

Place: MUMBAI

APPENDIX IV-A [See proviso to Rule 8(6)] Sale Notice for sale of Immovable Property

| E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and |
|---|
| Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read |
| with proviso to Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. |
| Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and |
| Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Assets Care & |
| Reconstruction Enterprise Ltd. [CIN: U65993DL2002PLC115769] ("Secured |
| Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of |
| the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is" and "whatever there is" |
| basis on 15.03.2023 from 02.00 P.M. to 04.00 P.M., for recovery of Rs. 25,13,934/- |
| (Rupees Twenty Five Lakh Thirteen Thousand Nine Hundred Thirty Four only) |
| pending towards Loan Account No. V011XII [Old Loan Account No. HHLPUC00192186], |
| by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till |
| 13.02.2023 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other |
| related loan document(s) w.e.f. 14.02.2023 along with legal expenses and other charges |
| due to the Secured Creditor from MR. VILAS SADASHIV GADEKAR and MRS. ARATI |
| VILAS GADEKAR. |

The old Loan Account along with its underlying security(ies), including the Immovable Property, had been assigned by Indiabulls Housing Finance Limited ("IHFL") to Indiabulls Asset Reconstruction Co. Ltd. ("IARCL") vide Assignment Agreement dated 31.12.2019. The said Loan Account was further assigned by IARCL to the Secured Creditor, acting as a Trustee of ACRE-102-Trust vide Assignment Agreement dated 26.04.2021 read with Rectification Deed dated 26.08.2021.

The Reserve Price for the Immovable Property will be Rs. 15,00,000/- (Rupees Fifteer Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 1.50,000/- (Rupees One Lakh Fifty Thousand only) i.e. equivalent to 10% of the Reserve Price.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. 502, TYPE 1BHK, 5TH FLOOR, BUILDING NO."F - WING", HAVING BUILT UP FLAT AREA OF 542 SQUARE FEET I.E. 50.35 SQUARE METERS TOGETHER WITH 47 SQUARE FEET I.E. 4.37 SQUARE METERS ATTACHED TERRACE AREA, TOTALLY ADMEASURING 578 SQUARE FEET I.E. 53.69 SQUARE METERS SALEABLE AREA IN THE PROJECT KNOWN AS "TANISH SRUSHTI" SITUATED AT LAND BEARING GAT NO. 504 ADMEASURING AREA 1 HECTOR 36 ACRES, I.E. 13,600 SQUARE METERS, REVENUE VILLAGE CHARHOLI KHURD, TALUK KHED, DISTRICT PUNE. BEING AND LYING WITHIN THE LOCAL LIMITS OF GRAMPANCHAYAT CHARHOLI KHURD, AND WITHIN THE JURISDICTION OF JOINT SUB REGISTRAR KHED. DISTRICT PUNE AND THE SAID PROPERTY IS BOUNDED AS UNDER:

ON OR TOWARDS EAST : PROPERTY OF MR THROVE AND MR. BHOSALE ON OR TOWARDS WEST : PROPERTY OF NAMDEV BAGWANT KALAJE

Branch Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Murnbai- 400051, India

Regd. Office: ICICI Bank Ltd, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390007. Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051 APPENDIX- IV[Rule 8 (1)]

POSSESSION NOTICE (For Im

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") issued a demand Notice dated September 14, 2022 under section 13(2) of the SARFAESI Act ("Rules") issued a demand Notice dated September 14, 2022 under section 13(2) of the SARFAESI Act calling upon the Borrower Jamdar Jewellers ("Borrower"), Mr. Mukund Jamdar, Mr. Yogesh Bagade, Ms Geeta Bagade, Mr. Ganesh Bagade, Mr. Bhushan Bagade and M/s. Bagade Jewellers (Partner's/ Guarantor's/ Security Provider) to repay the amount mentioned in the demand notice being Rs. 5,91,10,643.85/-as (Rupees Five Crores Ninetyone Lakh Ten Thousand Six Hundred and Forty Three and Eighty Five Paisa only) as payable on June 30, 2022 with further interest and incidental expenses, costs and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice.\ The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned being the authorized officer of ICICI Bank Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Actread with Rule 8 of the said Rules on this February 16, 2023.

Rule 8 of the said Rules on this February 16, 2023. The Borrower and mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Ltd for an amount of Rs. 5,91,10,643.85/- as (Rupees Five Crores Ninety-one Lakh Ten

Thousand Six Hundred and Forty Three and Eighty Five Palsa only) as payable on June 30, 2022 with further interest and incidental expenses, costs and other charges thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 in respect of time available to deem the secured assets

Description of the Immovable Property Short particulars of Immovable properties mortgaged as and by way of exclusive charge All part & parcel of the property ownership rights in respect of flat No.203 on the second floor, admeasuring about 87.77.Sq.mtrs. i.e 945.Sq.ft. carpet area as RERA with exclusive balcony area 1.87.Sq.mtrs. total area 98.55.Sq.mtrs. built up in 'A' Wing in KANAKIA PARIS constructed on the land and ground bearing CTS No. 629/1284/B admeasuring about 7358.60.Sq.mtrs free sale land from and out of total land 17593.Sq.mtrs.Situated at Bandra East Taluka Andheri District Mumbai Suburban at Ambedkar Nagar, Maharashtra and bounded as under together with all buildings and structure thereon, fixtures, fittings and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth, both present and future. and owned by Mr. Bhushan Pradeep Bagade Date : February 22, 2023 Place: Pune

ICICI Bank Limited Authorized Officer



Nhereas, the undersigned being the Authorised Officer of Poonawalla Housing Finance Limited (Formerly known a Magma Housing Finance Limited) of the above Corporate/ Register office under the Securitisation and Reconstructio of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred as the "said Act") and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002, issued a demand notice below dated calling upon the below Borrowers to repay the amount mentioned i the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him, ner under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules of the Security Interest Enforcement Rule 002 on the dates mentioned hereinbelow.

he borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealing ith the property will be subject to the charge of Poonawalla Housing Finance Limited (Formerly known as Magm lousing Finance Limited) the amount and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available

| 0 | o redeem the secured assets. Details of Property taken in possession are herein below. | | | | | | | | | |
|------------|---|--|-----------------------------|--|---|--|--|--|--|--|
| ir. Vo. | Name of Borrowers | Description of Property | Possession taken Date | Date of statutory Demand Notice | Amount in Demand Notice (Rs.) | | | | | |
| 1. | SUDHIR ASHOK CHIPLUNKAR, SUSHANT ASHOK CHIPLUNKAR, ABLE N WILLING, | Up), In The Building Known As "Krishna Kunj", Constructed On Land Bearing Cts | 16/02/2023 | 08/11/2022 | Loan No. HL/0491/H/18/100029 Rs. 2618693.40/- (Rupees Twenty Six Lakh Eighteen Thousand Six Hundred Ninety Three Paise Fourty Only) payable as on 08/11/2022 along with interest @ 14.75 p.a. till the realization. | | | | | |
| 2. | Ramesh M Jagdale And Arati Ramesh Jagdale | All That Piece And Parcel Of Mortgaged Property Of Flat No. D/27 On The 2nd Floor In D- Wing Of The Building Known As "Shree Dyaneshwar Mauli Building And In The Society Known As "Shree Dyaneshwar Mauli Co. Op. Hsg. Ltd.", Situated At Gut No. 80/2 Of Village Vichumbe, Taluka Panvel & District Raigad – 410 206 | 17/02/2023 | 25/06/2021 | Loan No. HM/0458/H/16/100053 Rs.9,58,688/- (Rupees Nine Lakhs Fifty-Eight Thousand Six Hundred and Eighty Eight Only) payable as on 25/06/2021 along with interest @ 14.30 p.a. till the realization. | | | | | |

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public in General by Mr. Ramakant Pilani for loss document Deed of Confirmation Dated 07th December 1999 betwee M/s. Maharashtra Industrial

Development Corporation 8 M/s. Ganesh Medicament Private Limited for property detailed as under: 1) R-95, MIDC, TTC Industrial Area Thane- Belapur Road, Ghansoli, Nav Mumbai - 400701.

If anybody has found the said origina documents please send/return the same to the undersigned within the period o 15 days.

NOTICE HEXAWARE TECHNOLOGIES LTD Regd Office: 152, Millennium Business Park

Mahape, Navi Mumbai - 400710. Notice is hereby given that the share certificate in respect of the following equity shares have been reported to be lost / misplaced and the shareholder thereof has applied for duplicate share certificate in lieu thereof.

Folio No. 01749625. Name of the shareholders: Farrokh Pheroze Pheroze Jamshed Tarapore. Tarapore (Deceased) & Tannaz Pheroze Tarapore (Deceased), Certificate No. 58446, Distinctive Nos 289463140 - 289463314, No. of shares: 175.

Any person who has a claim on the above share certificate is requested to contact the Company at its Registered Office within 15 days, failing which the Company will proceed to issue duplicate share certificate.

Place: Mumbai

Date : 23 February 2023 Applicant: Farrokh Pheroze Tarapore

APPENDIX IV-A [See proviso to Rule 8(6)] Sale Notice for sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable Property mortgaged to indiabulis Housing Finance Ltd. [CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is" and "whatever there is" basis on 15.03.2023 from 02.00 P.M. to 04.00 P.M., for recovery of Rs. 24,08,341/- (Rupees Twenty Four Lakh Eight Thousand Three Hundred Forty One only) pending towards Loan Account No. HHLLPM00383362, by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 17.02.2023 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 18.02.2023 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from SIDDHARTH AJAY DESHMUKH and MEDHA SIDDHARTH DESHMUKH.

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 14.50.000/- (Rupees Fourtee) Lakh Fifty Thousand only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 1,45,000/- (Rupees One Lakh Forty Five Thousand only) i.e. equivalent to 10% of the Reserve Price.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 401, ON THE 4TH FLOOR, OF WING "D" HAVING CARPET AREA OF 28.07 SQ. MTRS., IN THE COMPLEX KNOWN AS "UMA ASHISH", CONSTRUCTED ON, 1) SURVEY NO. 5 HISSA NO. 17 AREA ADMEASURING 0H-25R-OP ASST 0 RS-69 PAISE, 2) SURVEY NO. 5 HISSA NO. 18 AREA ADMEASURING 0H-02R OP ASST 0 RS.-05 PAISE, SITUATED AT VILLAGE JOVELI, TALUKA AMBERNATH, DISTRICT THANE, WITHIN BADLAPUR (E) MUNICIPAL COUNCIL, THANE- 421503, AND APPURTENANCE THERETO PROPORTIONATE COMMON AREA AND FACILITIES AREAS OF IMMEDIATE LANDING ON THE SAID FLOOR. THE FLAT IS **COLLECTIVELY BOUNDED AS FOLLOWS:-**

EAST: S. NO. 5 HISSA NO. 20 WEST: S. NO. 4

SOUTH: S. NO. 5 HISSA NO. 19

NORTH: S. NO. 5 HISSA NO. 16.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.indiabullshomeloans.com. For bidding, log on to www.auctionfocus.in

| Place: THANE | INDIABULLS HOUSING FINANCE LTD. |
|------------------|---------------------------------|
| Date: 20.02.2023 | AUTHORISED OFFICER |
| | S/U S/U |

SHARAD FIBRES & YARN PROCESSORS LIMITED 19, Floor-3rd, 408, Prabhadevi Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. CIN:- LI7110MH1987PLC043970 | E-mail: cssharadfibres2022@gmail.com | Website: www.sharadfibres.co.in

TANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022 PART - II STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022 ANNEXURE I ATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 202

| - | | | | | DALONE | | ¥ = 1 |
|-----|---|------------|---------------|-------------|------------|-------------|-----------|
| Sr. | PARTICULARS | | Quarter Ender | | Nine Mon | Year Ended | |
| No. | TYPE PERIOD ENDING NO. OF MONTHS | | (Unaudited) | (Unaudited) | | (Unaudited) | (Audited) |
| _ | | 31.12.2022 | 30.09.2022 | 31.12.2021 | 31.12.2022 | 31.12.2021 | 31.03.202 |
| | | 3 | 3 | 3 | 9 | 9 | 12 |
| 1 | Total Income from Operations | - | - | - | - | - | |
| 2 | Net Profit/ (Loss) for period (before tax exceptional | | | | | | |
| | and /or extraordinary items#) | (95.071) | (1.969) | (1.340) | (109.165) | (23.643) | (40.022 |
| 3 | Net Profit/ (Loss) for period (before tax, after | | | | | | |
| | exceptional and /or extraordinary items#) | (95.07140) | (1.969) | (1.340) | (109.165) | (23.643) | (40.022 |
| 4 | Net Profit/ (Loss) for period (after tax, after | | | | | | |
| | exceptional and /or extraordinary items#) | (95.071) | (1.969) | (1.340) | (109.165) | (23.643) | (40.022 |
| 5 | Total Comprehensive Income for the Period | | | | | | |
| | (comprising Profit/ Loss for the period (after tax) | | | | | | |
| | and (other comprehensive income after tax) | (95.07140) | (1.969) | (1.340) | (109.165) | (23.643) | (40.022 |
| 6 | Equity Share Capital | 436.64 | 436.64 | 436.64 | 436.64 | 436.64 | 436.6 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserves) as | | | | | | |
| | shown in Audited balancesheet of the Previous Year) | | | | | | |
| 8 | Earning Per Equity Share (of Rs. 10/- each) | | | | | | |
| | (for discontinued & Continuing Operation) | | | | | | |
| | (a) Basic | -2.18 | -0.05 | -0.03 | -2.50 | -0.54 | -0.9 |
| | (b) Diluted | -2.18 | -0.05 | -0.03 | -2.50 | -0.54 | -0.9 |
| | tes: | | 2.00 | | | | 010 |

The impact on net profits/loss, total comprehensive income or any other relevant financial items due to changes in accounting policies shall be disclosed by mean of a footnote SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

incurred and to be incurred w.e.f the dates mentioned against their respective names. The relevant

Outstanding Date Of Date Of

| Place: Mumbai | |
|------------------|--|
| | |
| Date: 20/02/2023 | |

OSBI

details are as under

ll Sr 🛛

Name of the

STATE BANK OF INDIA RETAIL ASSETS CENTRAL PROCESSING CENTER

VINOD TRIPATHI

Chairman and Executive Director

Description of

Patel Plaza, N.D. Patel Road, POSSESSION NOTICE Opp. BSNL Office, Nasik 422002

Tel. 0253-2223006 Fax-2501361 Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India RACPC Nashik branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 said published had issued Demand Notices issued to the Borrowers, on the dates mentioned against their respective names under section 13(2) of the Said Act, calling upon the following borrowers to pay the aggregate amounts mentioned in the said Notices together with the interest thereon at contractual rate and incidental expenses, costs, charges

| ON OR TOWARDS SOUTH : PROPERTY OF MR. RAHUL BABAN THORVE ON OR TOWARDS NORTH : PROPERTY OF M/S. TANISH ASSOCIATES | | Sd/- Authorised Officer onawalla Housing Finance Limited | No property holder as the case may be | 6 Possession Type | Demand Possession Notice | Immovable Properties |
|--|---|---|---|--|--|---|
| For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.acreindia.in; For bidding, log on to | (Formerly known as | Magma Housing Finance Limited) | 1. Mr. Baba Ramesh | ₹ 13,79,247/ | 25-01-2022 16-02-2023 | Residential Property standing |
| www.auctionfocus.in s/d AUTHORISED OFFICER Date: 20.02.2023 ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD. Place: PUNE TRUSTEE OF ACRE-102-TRUST | GOVERNMENT OF MAHARASH PUBLIC WORKS DEPARTME INVITATION FOR BID (IFB) NATIONAL COMPETITIVE BIDDIN e-Tender No 47 for 2022-23 | NT | ' Kamate & Mrs. Soni Baba kamate Home Loan A/c No. 3605819153 | As on 25-01-2022 +intrest | | |
| KNS BANK ம் एन एस वॅंक माझी बॅंक Kns Bank ம் एन एस वॅंक माझी बॅंक फि फ्रांग Nagarik Sahakari Bank Ltd. दि कुर्ला नागरिक सहकारी बॅंक लि. REGD. OFFICE : 312, Commercial 'A' Wing, Kohinoor City Mall, Kirol Road, Kurla (W), Mumbai-400070. Mobile No. :- 7045592055 SARFAESI/CC-1200053/655 /2022-23 20.02.2023 POSSESSION NOTICE E | Sealed Online Form 'B-1' e-tenders for the following we Executive Engineer, Public Works Division Sawantwadi registered with the Government of Maharashtra in appre Engineer Public Work Division Sawantwadi reserves right tender without assigning any reason. The Conditional tender | i from the Contractors opriate class. Executive to accept or reject any er will not be acceptable. Estimated Cost | 2. Mr. Shantaram Zawarsing Pardeshi Mrs. Sarika Shantar Pardeshi Home Loan A/c No- 65128775120, Top uj A/c No.65163403568 Top up OD A/c No. 65227283465 | am 05-01-2022 +intrest | Zawarsing Pardeshi Pardeshi Flat no.17, Second Floo Plot No.06, 07 & 08, Si | Residential Property standing In theName of Mr. Shantaram & Mrs. Sarika Shantaram r B Wing, Digvesh Apartment no.830/1 To 4, Mangal Murti Nashik Pune Road Nashik. |
| UNDER RULE 8(1) SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 | | (Rupees) in Lakhs | 3 Mr. Devendra Dhann | aj ₹9,81,235/- | 25 44 2022 46 02 2022 | Residential Property standing |
| Whereas, | 1 2 | 3 | Sonawane Home Lo | | 25-11-2022 10-02-2023 | Residential Property standing in the Name of Mr. Devendra |
| The Undersigned being the Authorised Officer of The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd, having Administrative Office at 312, Commercial "A" Wing, Kohinoor City Mall, Kirol Road, Off. L.B.S. Marg, Kurla(W), Mumbai- 400 070 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in | 1 Concreting of road from The road starting from SH.66 passing through Kudal and connecting to SH.179 MDR 50 km in 0/00 to 0/400 Tal Kudal Dist Sindhudurg (IInd Call) 0 Immediate and Reconstruction of District Locies and | 114.65 | A/c No- 3434070956/ Suraksha A/c No. 34340727616, Home Top Up Loan- 34691017662 | 2, 25-11-2022 +intrest Symbolic Possession | Admeasuring 63.19 Sq | at No.10, Third Floor, Durga No.09, S No.843/2/9, RTO Nashik Pune Road, Nashik. Mtrs. having Boundaries East- n Space, South-Flat No.08, |
| exercise of powers conferred U/s 13 (12) read with (rule 3) of the Security Interest (Enforcement) rules, 2002 issued a Demand Notice dated 12.12.2022 calling upon the Borrower M/s. Print World - Prop. Deceased Sameer Holkar (Borrower & Mortgagor), Smt. Priya Sameer Holkar (Legal Heir) & Others to repay the amount mentioned in the Notice being | 2 Improvement and Renovation of District Ladies and Child Welfare Officer Building Campus Ankur Ladies Office and Ankur ladies Hostel Building Sawantwadi Dist,Sindhudurg | 63.00 | 4. Mr. Vilas Natthu Suradkar & Mr. Bhar Natthu Suradkar Home Loan A/c No- 34893125135 & | AS ON 22-12-2021 +intrest | Natthu Suradkar Flat No Plot No.151 To 155, Factory, Shramik Naga | Residential Property standing in the Name of Mr. Vilas .20, Anu Arya Heights, D Wing Gat No.196/A, B/H Carbon r Near Kade Pathar Chowk, |
| Rs. 4,32,24,002.39 (Rupees Four Crore Thirty Two Lakhs Twenty Four | e-Tender time table | | Suraksha A/c No 34893208986 | Symbolic Possession | Pimpalgaon Bahula Shiv | var Nashik. |
| Thousand Two and Paise Thirty Nine Only) in respect of Cash Credit facility A/c No. CC-1200053 as on 30.11.2022, plus further interest from | 1 Download Period of online Tender and Dt. 22.02.2023 at 1 | 10.30 Hrs to Dt 3.03.2023 | E Mr. Yogesh Gulabra | | 40.00.0004 46.00.0000 | Residential Property standing |
| 01.12.2022 within 60 days from the date of receipts of the said Notice. | Bid Preparation at 17.00 Hrs. and | | Sonawane & Mrs. | As on | | an ule radine or an. rogeon |
| The Borrower M/s. Print World- Prop. Deceased Sameer Holkar (Borrower & Mortgagor), Smt. Priya Sameer Holkar (Legal Heir) & Others having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 20 Day of February, 2023. | Technical bid and Financial bid. Office of The Sup Circle Ratnagiri an | 03.2023 at 12.00 Hrs at eritending Engineer P W d Sr no 2 Dt 6.03.2023 at ffice of The Executive sion Sawantwadi | Punam Yogesh Sonawane Home Lo A/c No- 3822281509' Suraksha A/c No 38222816877 | an 12-08-2021 +intrest Physical Possession | Plot No. 15, Sr. No.893 Soc. Opposite Guru Gov Nashik 422009. Admea Boundries : East - 7.5 Survey No. 893, South - Road. | Irs. Punam Yogesh Sonawane /6/2/15, Daffodils Co.Op. Hsg ind singh School, Indira Nagar, suring 180.00 Sq. Mtrs Having Colony Road, West- Part of Plot No. 4, North - 7.5 Colony |
| The borrower in particular and the public in general is hereby cautioned not | Note:- All eligible/interested contractors who want to p | | The borrowers having fai & to the public in genera | led to repay the an al that the undersi | nounts, notice is hereby giv gned has taken Possess | en to the borrowers in particular on of the properties described |
| to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of the The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd. for an amount Rs.4,32,24,002.39 (Rupees Four Crore Thirty Two Lakhs Twenty Four Thousand Two and Paise Thirty Nine Only) and interest thereon. | process should compulsory get enrolled on e-tendering po "https://mahatenders.gov.in" the appropriate category appli 1. For any assistance on the use of Electronic Tendering Sys | icable to them. | of the said Rules on the borrowers mentioned he deal with the properties a | e dates mention rein above in partion nd any dealing wit | ed against the name of cular and the public in gen h the properties will be sub | on of the properties described he said Act read with the Rule 8 he respective borrowers. The real are hereby cautioned not to ect to the charge of State Bank |
| The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. DESCRIPTION OF SECURED ASSET | the below Toll Free Ph. No. 1800 3070 eproc.maharashtra@gmail.com, eppp.support@nic.in 2. It is compulsory for all participates to submit all document | | with interest thereon at c incurred. The borrower's SARFAESI Act, 2002 in r | ontractual rates and s attention is invite aspect of time avail | nd incidental expenses, co of to the provisions of Sub lable, to redeem the secur | |
| All that property consisting of 1. Unit No. F-38, admeasuring 41.49 sq. meter Built-up area, on 1st floor of the building known as "GLOMAX MALL" constructed/under construction of Plot of land bearing nos. 17, 18 & 19 and situated at Sector - 2 of Kharghar, Tal. Panvel, Dist. Raigad. 2. Unit No. F-39, admeasuring 44.93 sq. meter Built-up area, on 1st floor of | 3. Other term and conditioned displayed in online e-tender f or all online bid of work without assigning any reasons ther 4. Above Tender Notice is displayed on P.W.D website www Office of the Executive Engineer | reof is reserved. | dues by following the pr Concerned borrowers the repay the respective out thereon at contractual ra the undersigned while ta | ocedure laid dow eir legal heirs/ repr standing dues of tes and incidental aking possession | n in the said Act and the esentatives, as the case m Bank as mentioned abov expenses, costs, charges of the assets /property an | ad properties to recover Bank's said Rules. In Meanwhile the ay be are hereby called upon to a together with further interest incurred and to be incurred by d thereafter within a maximum |
| the building known as "GLOMAX MALL" constructed/under construction of Plot of land bearing nos. 17, 18 & 19 and situated at Sector - 2 of Kharghar, Tal. Panvel, Dist. Raigad. Mortgage Deed dated 17/08/2013 bearing No. PVL5-4354-2013 <i>For</i> The Kurla Nagarik Sahakari Bank Ltd. | Public Works Division Sawantwadi Telphone No.02363-272214 email www. sawantwadi.ee@mahapwd.gov.in | Sd/- (Anamika Jadhav) Executive Engineer | the concerned borrowers said amounts within the p bank will proceed further other measures as deem there under and or othe concerned borrowers an | s his/ her/ their hei beriod of 30 days f to sell the respecti ned as fit as per t er laws in force fo | rs as the case may be, fail from the date of this notice, ve assets/ properties for re he provisions of the above or the time being entirely | eleased from the bank, In case s or neglect to repay the above the Authorised Officer(s) of the alising bank's dues and /or take said Act and the rules framed at the cost and the risk of the opresentatives as the case may |
| Sd/- Date :- 20.02.2023 (Shashikant L. Abhang) Place :- Mumbai. Authorised Officer | DGIPR 2020-23/6220 | Public Work Division Sawantwadi. | be. Date - 16/02/2023 Place - Nashik | | seal | Sd/- Authorized officer State Bank Of India |